

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया
सेंट्रल बैंक ऑफ इंडिया
Central Bank of India

REGIONAL OFFICE, SOLAPUR
17, Yelleshwar Complex, Near Tarali Naka
Police Chowki, Bail Yes, Budhwar Peth,
Solapur-413 003 (MH), Tel : 0217-2728133
E-mail: recvsolara@centralbank.co.in

POSSESSION NOTICE [See Rule 8(1)] [For Immovable Property]

Whereas : The undersigned being the Authorized Officer of **Central Bank of India**, under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notice dated **05/09/2023** calling upon the borrowers/Mortgagor **Mrs. Sujata Appa Otari** to repay the amount mentioned in the notice being **Rs.4,52,828/- (Rupees Four Lakh Fifty Two Thousand Eight Hundred Twenty Eight only) plus interest from 29/08/2023** due to us, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property owned by **Mrs. Sujata Appa Otari** (Borrower), described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said Rules on this **07th December 2023**.

The borrower/Mortgagor/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Central Bank Of India** for an amount being **Rs. 4,59,871/- (Rupees Four Lakh Fifty Nine Thousand Eight Hundred Seventy One only)** together with the interest from **07/12/2023**.


DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All piece and parcel of Residential Property at Plot no. 6, out of Survey No. 1501/A/2/Plot No.6 (Old Survey No.8341/A/2), admeasuring area 198.00 Sq. Mtrs, situated at Ambikanagar, Opp. To Ayyappa Temple, Sangli-Miraj Road, Miraj, Tal-Miraj, Dist- Sangli, within limits of Sangli, Miraj & Kupwad City Corporation. **Boundaries: East** : Property of Punekar, **South** : Property of Pirjade, **West** : Property of Shyam Shinde, **North** : Road.

The Borrower's/Mortgagors /Guarantors attention is invited to Provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Date: 7th December 2023
Place: Miraj

(Authorised Officer)
Central Bank Of India



MUTHOOT HOUSING FINANCE COMPANY LIMITED

Registered Office: TC NO. 14/2974-7, Muthoot Centre, Punnen Road, Thiruvananthapuram - 695 034,
CIN NO - U65922KL2010PLC025624 Corporate Office: 12/A 01, 13th floor, Parinee Crescendo, Plot No. C38 & C39,
Bandra Kurla Complex-G block (East), Mumbai-400051 TEL. NO: 022-62728517, Authorised Officer
Email ID: authorised.officer@muthoot.com,
Contact Person: - Amit Shahane - 9764823779.

PUBLIC NOTICE – AUCTION CUM SALE OF PROPERTY

Sale Of Immovable Assets Under Securitization And Reconstruction Of Financial Assets & Enforcement Of Security Interest Act, 2002

In exercise of powers contained in the Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002, the Authorized Officer of the Muthoot Housing Finance Company Ltd., (hereinafter referred to as the "Company") has taken the possession of under mentioned properties (hereinafter referred to as "Secured Asset") and held as security in respect of HOUSING Loan facilities granted to below mentioned customers (hereinafter referred to as "Borrowers") and further it has been decided to sell the Secured Asset on "as is where is", "as is what is", "whatever there is" and "no recourse" basis/conditions by inviting sealed tenders from public in respect of the secured debt amounting to amount in below with further interest and expenses thereon till final payment of the overdue from Borrowers.

Sr. No	Name of Borrower/s & LAN	Possession Type	Total O/s Amount (Rs.) Future Interest Applicable	Reserve Price	EMD
1.	LAN No.: 10104069511 1. Ganesh Bhagwan Mhaske, 2. Sindhu Ganesh Mhaske 3. Dipak Kakaji Salve	Symbolic Possession	Rs.60,19,098/- as on 11-December-2023	Rs. 20,00,000/-	Rs. 2,00,000/-

Description of Secured Asset(s) /Immovable Property (ies) - HOUSE NO 13 ADMG 59.00 SQ.MTR IN BALAJI NAGARI B BUILDING PLOT NO 5 TO 8 GUT NO 32/5 BRIJWADI AURANGABAD 431001 BOUNDED BY: EAST - ROW HOUSE NO B-11, WEST - ROW HOUSE NO B-15, SOUTH - 7.5 MTR ROAD, NORTH - PLOT NO 9 TO 12

Inspection Date & Time: 04-January-2024 & 05-January-2024 at 10.00 AM to 05.00 PM
Auction Date: 19-January-2024 10.00 AM to 03.00 PM & Last date for Submission of Bid: 18-January-2024
Place of Sale: "Plot No. 22, A, Ward F-7, Reg No B-87/237, Dip Nagar, Opposite-State Bank Of India, Near Sahakar Chowk, Aurangabad, Maharashtra - 431001


Intending bidders may inspect the properties on the date and time as mentioned above.

Terms & Conditions of public auction:-

1) Sale is strictly subject to the terms and conditions mentioned hereunder as per extant guidelines under SARFAESI Act, 2002 & also the terms and condition mentioned in the offer/ tender document to be submitted by the intending bidders 2)The property will be sold on **"As is where is"** and **"As is what is"** **"whatever there is"** and **"no recourse"** condition, including encumbrances, if any. 3)The properties under auction can be inspected on the date & time specified above. For any queries with regards to inspection of properties or submission of tenders, kindly establish contact to The Authorised Officers at respective locations on above mention contact numbers.The interested buyers may send their offers for the above property in a sealed cover along with **Demand Draft Payable at Mumbai** favoring "Muthoot Housing Finance Company Limited", towards earnest money deposit (EMD) 10% of Reserve Price. 4)Along with offer documents, the intending bidder shall also attach a copy of the PAN Card issued by the Income Tax department AND bidder's identity proof and the proof of residence such as copy of the Passport, Election Commission Card, Ration Card, Driving license etc 5)In no eventuality the property would be sold below the reserve price. 6)The bidders present in the auction would be allowed to increase their offer multiples of Rs.10000/- in addition to Reserve Price fixed. 7)All dues and outgoings, i.e., Municipal Taxes, Maintenance / Society Charges, Electricity and water taxes or any other dues including Stamp Duty, Registration Charges, Transfer Charges and any other expenses and charges in respect of the registration of the Sale Certificate in respect of the said properties shall be paid by the successful bidder/purchaser. 8)The successful bidder/purchaser shall have to pay 25% of the final bid amount (after adjusting 10% of the E.M.D. already paid) within next working days from the acceptance of the offer by the Authorized Officer in respect of the sale, failing which, the earnest money deposit will be forfeited.9)The balance 75% of the Sale price shall have to be paid within 15 days of conveying the confirmation of the sale to the successful Purchaser by the Authorized Officer or such extended period as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorized Officer.10) The Authorized **Officer** reserves his right to vary any of the terms and condition of this notice for sale, without prior notice, at his discretion. 11)1)The Authorized Officer reserves the right to reject any/all bids without assigning any reason. All the bids received from the prospective bidders shall be returned to them without any liability / claim against M/s Muthoot Housing Finance Company Ltd. 12)The borrower's attention is invited to the provisions of sub section 8 of section 13, of the SARFAESI Act, in respect of the time available, to redeem the secured asset. 13)Public in general and borrower(s)/ mortgagor(s) in particular please take notice that if in case auction scheduled herein fails for any reason whatsoever then secured creditor may enforce security interest by way of sale through private treaty. The borrower(s)/guarantor(s)/mortgagor(s) are hereby given STATUTORY 30 DAYS NOTICE UNDER RULE 8(6) & 9 of The Security Interest (Enforcement) Rules of SARFAESI ACT. Borrower/s are also requested to remove their uncharged belongings from the property within 30 days' time else it will be removed from property on their risk and cost.

Place: Maharashtra , Date : 13-December-2023

Sd/- Authorised Officer - For Muthoot Housing Finance Company Limited



INDO COUNT INDUSTRIES LIMITED

CIN: L72200PN1988PLC068972
Regd. Off.: Office No. 1, Plot No. 206, Village Aite, Kumbhoj Road,
Taluka Hattianangale, Dist. Kolhapur - 416 109. Tel. No.: +91 230 2463100/2461929
Corporate Office: 301, 3rd Floor, "Arcadia", Nariman Point, Mumbai-400021
Tel.No.:+91 22 4341 9500/501; Fax No.:+91 22 2282 3098; Email: icilinvestors@indocount.com; Website: www.indocount.com

NOTICE
(For attention of equity shareholders of the Company)
Transfer of Equity Shares of the Company and Unclaimed Interim Dividend declared in 2017 to Investor Education and Protection Fund (IEPF)

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time, Interim Dividend declared by the Company for the financial year 2016-17, which remained unclaimed for seven consecutive years will be credited to the IEPF account on or after **March 20, 2024**. The corresponding shares on which dividend has remained unpaid or unclaimed for seven consecutive years will also be transferred by the Company to the Demat Account of IEPF Authority.

In respect of the aforesaid Interim Dividend, the Company is sending individual communication(s) to the concerned shareholders whose dividend and shares are liable to be transferred to IEPF and whose dividend has remained unpaid or unclaimed for seven consecutive years, at their latest available address with the Registrar and Share Transfer Agents/Depositories, providing complete details of the shares due for transfer to IEPF. The Company has uploaded the details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website: www.indocount.com. Shareholders are requested to refer to the Company's website at <https://www.indocount.com/investors/disclosures-under-regulation-46-of-sebi-lodr-regulations-2015/iepf-unclaimed-dividends> to verify the details of the shares liable to be transferred to IEPF.

Shareholders can claim their unclaimed dividend by writing to the Company/ Registrar and Transfer Agent (RTA) of the Company viz. Link Intime India Private Limited by providing Investor Service Request Form No. ISR-1, Form No. ISR-2, Form No. SH-13 (Nomination Form) or ISR-3 (Opt-out of Nomination) and other supporting documents including an original cancelled cheque stating the name of the Account holder in case of physical securities. The said forms are available on Company's website at <https://www.indocount.com/investors/disclosures-under-regulation-46-of-sebi-lodr-regulations-2015/kyc-updation-and-demat>. The outstanding dividend payments will be credited directly to the bank account of the shareholders holding shares in physical form if the folio is KYC compliant and Nomination details are received. In case shares are held in demat form, shareholders are required to send request letter along with a copy of the client master list.

Please note that the last day for claiming the dividends is February 19, 2024. In case the dividends are not claimed by the said date, the Company would initiate necessary action for transfer of unclaimed dividends and shares held by the concerned shareholders in favour of the IEPF Authority without any further notice, in accordance with the Rules, as under:

- In case of Equity Shares held in Physical form:** Duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) will be issued and transferred in favour of the IEPF Authority on completion of necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of the shareholder(s) will be deemed cancelled and non-negotiable.
- In case of Equity Shares in demat form:** The Company shall inform the Depositories to execute the corporate action and debit the shares lying in the demat account of the shareholder(s) and transfer such shares in favour of the IEPF Authority.

The concerned shareholder(s) are further informed that all future benefits arising on such shares will also be transferred to the IEPF Authority.

The shareholders may further note that details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed as adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s)/ Letter of Confirmation(s) by the Company for the purpose of transfer of dividend and shares to IEPF as prescribed by Rules.

Shareholders may note that both, unclaimed dividend and respective shares transferred to IEPF Demat Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF Authority by submitting an online application in the prescribed e-Form IEPF-5 and which is available on the website at www.iepf.gov.in/IEPF/refund.html and sending a physical copy of the same, duly signed (as per the specimen signature recorded with the Company) to the Company/ RTA.

In case of any queries or assistance with regard to unclaimed dividend, shareholders can either contact the Company or RTA on below mentioned contact details:

Company Contact Details	RTA Contact Details
The Nodal Officer/ The Company Secretary Indo Count Industries Limited 301, Arcadia, 3 rd Floor, Nariman Point, Mumbai 400 021. Tel.: 022-43419500/ 502 Email ID: icilinvestors@indocount.com	Link Intime India Private Limited Unit: Indo Count Industries Limited C 101, 247 Park, Lal Bahadur Shastri Road, Surya Nagar, Gandhi Nagar, Vikhroli (West), Mumbai - 400083. Tel.: 022-49186000/ 6270. Email ID: rnt.helppdesk@linkintime.co.in

For Indo Count Industries Limited
Sd/-
Place : Mumbai
Date : December 12, 2023

Satnam Saini
Nodal Officer and Company Secretary



Aadhar Housing Finance Ltd.

Corporate Office: Unit No. 802, Natraj Rustomjee, Western Express Highway and
M.V. Road, Andheri (East), Mumbai - 400069.
Sangli Branch : CTS-639/639-1, Shop No.106,1st Floor, Siddhivinayak landmark, Pushparaj Chowk, Near DCC Bank,
Sangli - 416416 (MH)


APPENDIX IV POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of **Aadhar Housing Finance Limited (AHFL)** under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of AHFL for an amount as mentioned herein under with interest thereon.

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s) (Name of the Branch)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date & Amount	Date of Possession
1.	(Loan Code No. 15100000013 & 15100000016 / Sangli Branch) Shital Arjun Patil (Borrower), Amol Arjun Patil & Archana Arjun Patil (Co-Borrowers), Nikhil Abhay Chiprikar (Guarantor)	All that part & parcel of property bearing, M No. 525 GP No. 562 Milkat Tiranga Chowk Stand Road Gandhi Nagar a p kavathepiran Tal Miraj Dist. Sangli, Maharashtra - 416417 Boundaries : East- Property of Tanaji Lokare, West- Road, North- Property of Kerba Chawarekar, South - Property of Surekha Patil	13-09-2023 ₹ 12,16,185/- & ₹ 5,66,314/-	12-12-2023
2.	(Loan Code No. 15100000127 / Sangli Branch) Pradip Annaso Bhosale (Borrower), Annaso Shankar Bhosale (Co-Borrower)	All that part & parcel of property bearing, Plot M No 417 Gut No 16 Nirwane Plot Sangli Dudhgaon Rd Behind Datta Temple Kavthe piran, Sangli, Maharashtra - 416417 Boundaries: East-Property of Mahavir Sawalwade, West- Property of Moulla Fakir, North- Property of Gundappa Nirwane, South - Road	13-09-2023 ₹ 5,03,756/-	12-12-2023

Place : Maharashtra
Date : 12.12.2023

Authorised Officer
Aadhar Housing Finance Limited



बैंक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
एक महाराष्ट्र एक बैंक

Asset Recovery Branch : 2nd Floor,
"Mahabank Bhavan", C-3, N-1, Town Center, Cidco, Aurangabad - 431003. Ph.: (0240) 6645604
E-mail : cmmarc_aur@mahabank.co.in

[Rule – 8 (1)] Possession Notice (For Immovable Property)

Whereas the undersigned being the Authorized Officer of the **Bank of Maharashtra** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 8 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued **Demand Notices** dated as mentioned below calling upon the following Borrowers & Guarantors to repay the amounts mentioned in the notices within 60 days from the date of receipt of the said notice


The Borrowers / Guarantors having failed to repay the outstanding amount, Notice is hereby given to the Borrowers and the Public in general that the undersigned has **taken Symbolic possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the dates mentioned below.

The Borrowers/Guarantors in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the **Bank of Maharashtra** for the amounts mentioned hereinbelow. The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets.

Sr. No.	Name of Borrowers / Guarantors	Outstanding Amount in Rs.	Date of Demand Notice Date of Possession
1	Borrower : Mrs. Ujamabi Naser Pathan Guarantors : Mr. Naser Mustafa Pathan	Rs. 22,37,601/-(Rupees Twenty Two Lakh Thirty Seven Thousand Six Hundred and one Only) Plus unapplied interest @ 9.70% + penal interest thereon & Expenses and other charges w.e.f. 29.04.2023	29/04/2023 11/12/2023
Description of the Immovable Property: 1) Registered Mortgage of House Property at Equitable Mortgage of Flat / Apartment No. C 1, On the ground Floor of the Building Saffron Galaxy In Saffron Galaxy Apartment Admeasuring 37.42 sq. mts. Gut No. 54/2 situated at Bhavasingpura Tq. Dist Aurangabad butted and Bounded as : North : Side Margin Below, East : Flat No. C-2, West : Duct, South : Staircase and Passage, Property Owned By:- Mrs.Ujamabi Naser Pathan and Mr. Naser Mustafa Pathan			
2	Borrower : Smt. Ujwala Pundalik Ghuge Co-Borrowers : Mr. Narayan Khandoji Budhwant	Rs. 15,60,872/- (Rupees Fifteen Lakh Sixty Thousand Eight Hundred and Eight hundred Seventy Two Only) Plus unapplied interest @ 8.9% + Expenses and other charges w.e.f.11.10.2022	11/10/2022 11/12/2023
Description of the Immovable Property: 1. Equitable Mortgage of Flat/Apartment Number 16/ACTS NO 4981 Sheet no.73 On The Basement Floor Of The Building In The Saraswati Bhuvan Colony (West) Apartments Admeasuring 725.28 sq.ft carpet area(729.69 sq ft buildup area) Butted and Bounded as follows: North : Front open Margine and Road, East : Side open margine and CTS No 4978, West : Flat of basement level floor in the name of Shri Prashant Ramrao Gokhale, South : Back Open Margine and CTS No Property Owned By:- Smt. Ujwala Pundalik Ghuge			

Date : 11/12/2023
Place : Sambhaji nagar

Chief Manager & Authorized Officer,
Bank of Maharashtra



BINNY LIMITED

CIN: L17111TN1969PLC005736
Regd. Office: No.1, Cooks Road, Perambur, Chennai 600 012. Tel: 044 - 26621053; Fax: 044 - 26621056
E-mail: binny@binnyltd.in Website: www.binnyltd.in

INTIMATION OF NOTICE OF 54TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the **54th Annual General Meeting** (AGM) of the Shareholders of Binny Limited will be held on Thursday the 28th December, 2023 at 11.00 a.m. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) pursuant to circular no.20/2020 dated May 05, 2020 read with circular nos.14/2020 dated April 08, 2020 and 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the businesses contained in the Notice dated 29th November, 2023 convening the meeting. The AGM Notice and Annual Report comprising the Audited Financial Statements for the year ended **31st March, 2023**, Directors' Report and Auditors' Report thereon for the year ended as on that date (AGM documents) has been sent electronically to such members whose e-mail addresses are registered with their respective Depository Participants (DPs) or the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) M/s. Cameo Corporate Services Limited. The above documents are also available on the Company's website www.binnyltd.in. Members may note that no physical / hard copies of the AGM documents would be sent or provided, even if requested.

Members holding shares in dematerialized mode and who have not registered their e-mail addresses are requested to register their e-mail addresses and mobile numbers with their respective DPs. Members holding shares in physical mode who have not registered their e-mail addresses with their RTA are requested to furnish a scanned signed copy of the request letter providing their e-mail addresses, mobile number along with self-attested copies of PAN, proof of address and share certificate(s) to the RTA / Company at investors@cameoindia.com or binny@binnyltd.in for receiving the AGM documents electronically. Alternatively, the request with the above documents can be sent to M/s. Cameo Corporate Services Ltd, Subramanian Building, No.1, Club House Road, Anna Salai, Chennai - 600002.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, 2015, the Company is offering remote E-voting facility for transacting business through E-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). The Company is also offering the facility to cast their vote at the AGM electronically. The details pursuant to the Act and Rules are as under:

- The Notice of the AGM has been sent to all the members whose names appear on the Register of Members / Register of Beneficial Owners maintained by Depositories as at the closure of business hours on **09th December, 2023**.
- Any person who becomes members after dispatch of AGM Notice, but on or before the cut-off date i.e **Friday, 01st December, 2023** may obtain login-id and password by sending an email to krishnaat@binnyltd.in or jessy@cameoindia.com by mentioning their Folio No. or DP id & Client id No. However, if a person is already registered with CDSL for e-voting, then existing user ID and password can be used for casting vote.
- A member whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e as on **Friday, 01st December, 2023** ("Eligible members") only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM.
- The remote e-voting will commence on **Monday, December 25, 2023 at 9.00 AM**.
- The remote e-voting will end on **Wednesday, December 27, 2023 at 5.00 PM**.
- The remote e-voting module shall be disabled for voting thereafter and voting through electronic means shall not be allowed thereafter. Once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently.
- A member can participate in the AGM through video conferencing / other audio-visual means even after exercising the right to vote through remote e-voting but will not be allowed to vote again during the AGM.
- A member who has not vote in remote e-voting, will be allowed to vote through e-voting system during the AGM.

Mr. V Suresh, Practicing Company Secretary, Chennai, has been appointed as Scrutiniser for the E-voting process and also e-voting system at the AGM.

Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, that the register of Members and Share Transfer Books of the company will remain closed from **Friday, December 22, 2023 to Thursday, December 28, 2023** (both days inclusive) for the purpose of 54th AGM.

Detailed instructions to members for registration of their e-mail addresses, manner of participating in the 54th AGM through VC / OAVM including the manner of voting is set out in the Notice of the AGM. The Annual report along with Notice of AGM are available on the company's website <http://www.binnyltd.in> and Notice of the AGM is on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) <https://www.evotingindia.com> and on the website of BSE Ltd <https://www.bseindia.com>.

Any query / grievance in respect of facility for voting by electronic means may be addressed to investor@cameoindia.com and can also be addressed to helpdesk.evoting@cdslindia.com.

For Binny Limited
Sd/-
Place : Chennai
Date : 11.12.2023

ARVIND NANDAGOPAL
Managing Director & Executive Chairman

Companies,
Insight Out

Companies,
Monday to Saturday

To book your copy,
sms reachbs
to 57575 or
email order@bsmail.in

Business Standard
Insight Out

